

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA
बृहन्मुंबई महानगरपालिका

Date

दिनांक :

Address

पत्ता :

To

The Executive Health Officer,
कार्यकारी आरोग्य अधिकारी,

To be submitted to the Ward Office of respective Medical Inspector / Medical Office of Health.

संबंधित वैद्यकीय निरीक्षक / वैद्यकीय अधिकारी, आरोग्य, यांच्या विभाग कार्यालयांत सादर करणे.

Please furnish me with Copy/copies of Death Registry Certificate. The Particulars are
मृत्यु नोंदणी अध्यापकाची/च्या प्रत/प्रती मला कृपया देण्यात यावी/याव्यात. या संबंधीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे .

Full Name of the deceased
मृत व्यक्तीचे संपूर्ण नांव

.....
.....

His/Her Residential place in
Mumbai at the time of death as
furnished at the cemetery
for registration of death.

.....
.....

स्मशानभूमीमध्ये मृत्यु नोंदणीकरिता
दिलेला, सदर व्यक्तीचा मृत्युच्या वेळचा
मुंबईतील रहाण्याचा पत्ता.

.....
.....

Name of the Hospital, if death
took place in a Hospital

सदर व्यक्तीचा मृत्यु रुग्णालयात झाला
असल्यास त्या रुग्णालयाचे नाव

.....
.....

Date of death.....

मृत्युचा दिनांक

Sex

स्त्री/पुरुष

Enclosed Fee Rs.

रु. एवढे शुल्क सोबत जोडले आहे.

I have read and agree to the conditions printed on the reverse.

मागील बाजूस छापलेल्या अटी मी वाचल्या असून त्या मला मान्य आहेत.

Name of the applicant (in Block Letters)

अर्जदाराचे संपूर्ण नांव (ठळक अक्षरात)

Signature.

सही

(P.T.O.)

(कृपया मागे पहा)

To BE FILLED IN BY THE OFFICE
पुढील मजकूर कार्यालयाने भरावयाचा आहे.

Called on
 बोलाविल्याचा दिनांक

Date R. No. Fee Rs.
 दिनांक पावती क्रमांक शुल्क रु.

Issuing B. C. No. Search Period
 देण्यात येणाऱ्या जन्मनोंदणी प्रमाणपत्राचा क्रमांक अन्वेषण काळ

H. C.
 मुख्य लिपिक

CONDITIONS :

अटी :

1. Certificates will be prepared as per the original Municipal Records.
 महानगरपालिकेच्या मूळ अधिलेखानुसार प्रमाणपत्र तयार करण्यात येईल.
2. Fresh fees will be necessary for modified copy after complying with the procedure laid down in this behalf.
 सुधारणा करण्यासंबंधी असलेली कार्यपध्दती अनुसरल्यानंतर, सुधारित प्रत हवी असल्यास त्याकरिता पुन्हा शुल्क देणे आवश्यक आहे.
3. Certificate will be delivered on production of receipt only.
 पावती सादर केल्यावरच प्रमाणपत्र देण्यात येईल.
4. No claim for refund, certificates, or otherwise will be entertained 6 months after the date of payment.
 पैसे भरल्यापासून ६ महिन्यांनंतर, पैसे परत करणे, प्रमाणपत्र देणे किंवा इतर कोणत्याहि गोष्टीसंबंधीची पावती विचारात घेतली जाणार नाही.
5. Refund if any, admissible will be paid only to the applicant on production of the receipt.
 पैसे परत करावयाचे असल्यास, (जर असतील तर), ते (रीफंड) अर्जदाराने पावती सादर केल्यावर त्यालाच देण्यात येतील.